

Date: 29th July, 2020

To,
The Manager,
Compliance Department
BSE Limited
Corporate Service Department,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001.

To,
The Manager,
Compliance Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Plot No. C/1,
G Block, Bandra-Kurla Complex,
Bandra (East), Mumbai - 400 051.

Dear Sir,

Re: **Tribhovandas Bhimji Zaveri Limited. Script Code & ID: 534369 / TBZ**
Sub: **Submission of Newspaper Cuttings of The Free Press Journal and Navshakti (Marathi) dated 29th July, 2020 in which Notice for the Proposed Board Meeting is published pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.**

We are enclosing herewith the Newspaper Cuttings of The Free Press Journal and Nav Shakti (Marathi) dated 29th July, 2020 in which the Notice for the proposed Board Meeting to be held on Wednesday, 12th August, 2020 is published pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Kindly take the same on records and acknowledge the receipt of the same.

Thanking You.

Yours faithfully,
For **Tribhovandas Bhimji Zaveri Limited**

Niraj Oza
Head - Legal & Company Secretary

tbz®

The original since 1864

TRIBHOVANDAS BHIMJI ZAVERI LTD.

CIN: L27205MH2007PLC172598

Regd. Office: 241/243, Zaveri Bazar, Mumbai - 400 002. Tel.: +91 22 3956 5001, 91 22 4046 5001

Corp. Office: 11th Floor, West Wing, Tulsiani Chambers, Free Press Journal Road, Nariman Point, Mumbai - 400 021.

Tel.: 02230735000, 912249255000 www.tbztheoriginal.com

SITA ENTERPRISES LIMITED
Registered Office: 415-416, Anun Chambers, Tardeo Road, Mumbai - 400034.
CIN: L45202MH1982PLC026737
Email Id: sitaenterprisesltd@yahoo.com
Website: http://www.sitaenterprises.com

NOTICE
A meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 31st July, 2020 inter alia, to consider the audited accounts, results and financial results of the Company for the year ended 31st March, 2020 along with quarterly results for the quarter ended 31st March, 2020. This information is also available on the websites of the Company and BSE Limited (www.bseindia.com) where the Company's shares are listed.

For Sita Enterprises Limited
Place : Mumbai
Date : 27/07/2020
Ashok Tulsyan
Whole Time Director

HIND ALUMINIUM INDUSTRIES LTD.
(CIN: L28920MH1987PLC043472)
Regd. Office : B-1, Tuls Vihar, Dr. A. B. Road, Vorti Naka, Mumbai - 400 018.
Telephone: 022-40457100 Fax: 022-24936888,
E-mail: hind@associatedgroupinvestors.com,
Website: <https://www.associatedgroupinvestors.com>

NOTICE
Pursuant to Regulation 29 read with regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 31st July, 2020, to consider inter-alia the standalone & consolidated Financial Results of the Company for the 4th quarter/year ended on 31st March, 2020.

This information is also available on the website of the company <https://www.associatedgroupinvestors.com> and on the website of the stock exchange i.e. www.bseindia.com

For Hind Aluminium Industries Ltd.
Sd/-
Place : Mumbai Shailesh Daga
Date : 28/07/2020 Managing Director

tbz
The original since 1864
TRIBHUVANDAS BHIMJI ZAVERI
SHIRKARI ZAVERI GROUP

त्रिभुवनदास भीमजी झवेरी लिमिटेड
CIN: L27205MH2007PLC172598
नोंदणीकृत कार्यालय: २४१/४३, झवेरी बाजार, मुंबई-४०० ००२.
फोन नं.: (०२२) ४९२५५०००
ऑफिस कार्यालय: १९०६-१९२९, १९ वा मजला, वेस्ट बिल्डिंग, तुलसीवाडी रोड, २१२, बॅंके वेलफेअर, फ्री प्रेस जर्नल रोड, नर्मदा पॉइंट, मुंबई-४०० ०३९.
फोन नं.: (०२२) ४९२५५०००
ई-मेल आयडी: investors@tbzoriginal.com
वेबसाइट: www.tbztheoriginal.com

संचालक मंडळ बैठकीची सूचना
सिक््युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिरिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रीक्युअरमेंट्स) नियम, २०१५ च्या नियम २९ च्या अंतर्गत, या अन्वये सूचना देण्यात येत आहे की कंपनीच्या संचालक मंडळाची (बोर्ड ऑफ डायरेक्टर्स) बैठक बुधवार, १२ ऑगस्ट, २०२०, रोजी इतर व्यवसायासंबंधित निर्णयाबरोबरच ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीचे स्वतंत्र आणि एकत्रित अलेखापरिक्षित आर्थिक निष्कर्ष विचारात घेऊन मंजूर करण्यासाठी भरवण्यात येईल.

वर उल्लेखित नियमांच्या नियम ४७ अन्वये संचालक मंडळ बैठकीची सूचना खालील वेबसाइटवरही उपलब्ध आहे:
(१) कंपनी www.tbztheoriginal.com
(२) बीएसई लिमिटेड www.bseindia.com
(३) नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com

मंडळाच्या आदेशावरून त्रिभुवनदास भीमजी झवेरी लिमिटेड करिता सही/-
नीरज ओझा
हेड लीगल अँड कंपनी सेक्रेटरी
दिनांक: २८ जुलै, २०२०
स्थळ: मुंबई

जाहीर नोटीस
सर्व संबंधितांस कळविण्यात येते की, गांव मौजे समेळ, ता. वसई व जिल्हा पालघर येथील स. नं. ७, हिस्सा नं. ७ व ८ या वर्णनाच्या जमिन मिळकतीवर बांधण्यात आलेल्या कावेरी या ईमारतीतील सदनिका क्र. ०२/००२, तळ मजला, क्षेत्र ५१० चौ. फूट ही सदनिका मे. कॉलॅट्री कॅन्स्ट्रक्शन यॉनी दि. २६/०६/२००३ रोजीच्या दुय्यम निबंधक वसई ३ यांचे कडे अनु. क्र. ४२१२/२००३ अन्वये नोंदविलेल्या काराद्वारे मिलिंद एस. जाधव व मानसी मिलिंद जाधव यांना कायम विकत दिलेली आहे. सदर सदनिकेबाबत दि. २६/०६/२००३ रोजीच्या दुय्यम निबंधक वसई ३ यांचे कडे अनु. क्र. ४२१२/२००३ अन्वये नोंदविलेल्या कारा दि. ०२/०९/२०१९ रोजी पावसाचे पाणी साचल्याने रहाते घरातून गहाळ झालेला आहे त्याबाबत नोंद नालासोपारा पोलीस ठाणे येथे दि. २६/०९/२०१९ रोजीच्या प्रॉपर्टी मिसिंग रजिस्टर क्र. १०४२/२०१९ अन्वये करण्यात आलेली आहे. तरी सदर मिळकतीबाबत कोणाही इस्मांचा विक्री, गहाणवट, बक्षीसपत्र, दान, दावा, वहिवाट, कुळ, भाडेपट्टा वगैरे हक्काने एखादा बोजा असल्यास ते त्यांनी सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून चौदा दिवसांचे अंत लेखी झाल्यापासून पुढे त्याबाबत कोणाचाही स्विकारणीयारोप २५९, २ रा मजला, गोकुळ प्लाझा, वीर सावरकर मार्ग, विक्रम (पू), ता. वसई, जि. पालघर-४०९ ३०५ या पत्त्यावर कळवावा, नपेक्षा सदर मिळकतीवर कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क नाही व तो असल्यास सोडून दिलेला आहे असे समजण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
विवार
दिनांक २७/०७/२०२०
पुष्पक वासुदेव राऊत
(वकील)

YES BANK
नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय:
येस बँक टॉवर, IFC 2, 15th मजला, सेनापती बापट मार्ग, एलिकॉन्स्ट्रन्ट (प.), मुंबई - 400 013, भारत.
फोन.नं.: +91(22) 3366 9000 फॅक्स: +91(22) 2421 4500 वेबसाइट: www.yesbank.in,
ईमेल: raja.lahoty@yesbank.in and parthiv.trivedi@yesbank.in सीआईएफ: L55190MH2003PLC143249

ताबा सूचना
अधिनियम-8(1) पहा
ह्याद्वारे
सूचना देण्यात येत आहे की खालील येस बँक लिमिटेडचे अधिकृत अधिकारी ह्यांनी सिक््युरिटीझेशन आणि रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्सिअल असेट्स आणि एफ्फोर्समेंट ऑफ सिक््युरिटी इंडेन्टरेट क्लायंट, 2002 (2002 चा 54) ("सदर कायदा") हा सिक््युरिटी इंडेन्टरेट (एफ्फोर्समेंट) नियम 2002 ("सदर नियम") चा नियम 3 सोबत अनुभाग 13(12) वाचला असता त्या अंतर्गत मिळणाऱ्या अधिकारांनुसार दिनांक 6 मे 2020 रोजी मागील सूचना जारी केली होती, ज्यात रिलायन्सन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, जिचे नोंदणीकृत कार्यालय: रिलायन्स सेंटर, तळमजला, 19, बालचंद हिराचंद मार्ग, बॅंलाई इस्टेट, मुंबई - 400 001, महाराष्ट्र येथे आहे ("ऋणको"/"तारणदार") ह्यांना सदर सूचनेत 5 मे 2020 नुसार दिलेली ऋण क्र. 2892,44,41,132/- (रुपये दोन हजार आठशे ब्याणव कोटी, चव्वेचाळीस लाख, एकेचाळीस हजार आणि एकशे बत्तीस फक्त) ही सूचना प्राप्त झाल्यापासून 60(साठ) दिवसांमध्ये परतफेड करण्याला सांगितली होती.

ऋणको/तारणदार सदर ऋण भरू शकले नाहीत म्हणून ऋणको/तारणदार आणि सामान्य लोकांना ह्याद्वारे सूचना दिली जात आहे की खाली स्वाक्षरी करणाऱ्यांनी सदर कायद्याचा अनुभाग 13(4) सदर अधिनियमातील नियम 8 सोबत वाचल्यावर त्या अंतर्गत मिळालेल्या अधिकारांनुसार दिनांक 22 जुलै 2020 रोजी मालमतेचा ताबा घेतला आहे

ऋणको/तारणदार आणि सामान्य लोकांना ह्याद्वारे सावध केले जात आहे की सदर मालमतेचा (किंवा त्याच्या कोणत्याही भागाचा) कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमतेचा (किंवा त्याच्या कोणत्याही भागाचा) कोणताही व्यवहार झाला तर तो येस बँक लिमिटेडच्या रु. 2892,44,41,132/- (रुपये दोन हजार आठशे ब्याणव कोटी, चव्वेचाळीस लाख, एकेचाळीस हजार आणि एकशे बत्तीस फक्त) ह्यासह 6 मे 2020 पासून पुढील व्याज आणि त्यावरील इतर लुक ह्यांच्या अधीन राहील.

ऋणको/तारणदार ह्यांना सूचित केले जात आहे की कायद्याचा अनुभाग 13 च्या उप-अनुभाग (8) मधील तरतुदीनुसार उपलब्ध वेळमध्ये सेक््युअर्ड मालमता परत मिळवावी.

सेक््युअर्ड मालमतेचे (एक/अनेक) वर्णन
संपूर्ण जागा जिचे अंदाजे चटई क्षेत्रफळ 4936 चौरस फिट असून कार्यालयीन जागेचे अंदाजे चटई क्षेत्रफळ 4936 चौरस फिट असून ही जागा नागिन महल नावाच्या इमारतीच्या 6 व्या मजल्यावर आहे, ही इमारत 82, वीर नरिमान रोड, मुंबई-400 020 येथे असून भूखंड क्रमांक 4, ब्लॉक नं.1, बँकचे रिक्लेमेशन इस्टेट, गवर्नमेंट ऑफ बॉंबे येथे स्थित आहे जिचे क्षेत्रफळ 1819 4/9 चौरस याईस आहे आणि सीमारेषा खाली दिल्यानुसार आहेत:

पूर्वेकडे समान मालमतेचा भूखंड क्रमांक 3
पश्चिमेकडे समान मालमतेचा भूखंड क्रमांक 5
उत्तरेकडे समान मालमतेचा भूखंड क्रमांक 15
दक्षिणेकडे वीर नरिमान रोड

ह्या जागेवर पृथ्वीशी जोडलेल्या किंवा पृथ्वीशी जोडण्यात आलेल्या कशालाही कायमस्वरूपी विकटलेल्या सर्व इमारती आणि बांधकाम, जे वर्तमान आणि भवी दोन्ही काळात असेल आणि सदर जमीन मुंबई जिल्हाधिकार्यांच्या पुस्तिकेत रेट रोल नं.10054 अंतर्गत नोंदविली असेल आणि फोटो विभागात सी.एस.नं.1682 असेल, त्या जागेसह.

दिनांक: 22 जुलै 2020 (अधिकृत अधिकारी)
स्थान: मुंबई येस बँक लिमिटेड

ICICI Prudential Asset Management Company Limited
Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001.
Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051.
Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprurf.com,
Email id: enquiry@icicipruamc.com
Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Capital Protection Oriented Fund - Series XI - Plan E 1222 Days, ICICI Prudential Multiple Yield Fund - Series 11 - Plan C 1387 Days and ICICI Prudential Equity Savings Fund (the Schemes)
Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved declaration of the following dividend under the dividend option of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e on August 3, 2020*:

Name of the Schemes/Plans	Dividend (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each)*#	NAV as on July 27, 2020 (₹ Per unit)
ICICI Prudential Capital Protection Oriented Fund - Series XI - Plan E 1222 Days		
Dividend	0.0500	11.7365
Direct Plan - Dividend	0.0500	12.1170
ICICI Prudential Multiple Yield Fund - Series 11 - Plan C 1387 Days		
Dividend	0.0500	12.2045
Direct Plan - Dividend	0.0500	12.6540
ICICI Prudential Equity Savings Fund		
Monthly Dividend	0.05	10.80
Direct Plan - Monthly Dividend	0.05	12.38

* The dividend payout will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the dividend option of the Schemes.
Subject to deduction of applicable statutory levy.
* or the immediately following Business Day, if that day is a Non - Business Day.
Dividend will be paid to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the dividend option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of dividend, the NAV of the dividend option of the Schemes would fall to the extent of dividend payout and statutory levy (if applicable).
Suspension of trading of units of ICICI Prudential Capital Protection Oriented Fund - Series XI - Plan E 1222 Days (CAPRO - SXI - PI E - 1222 D) and ICICI Prudential Multiple Yield Fund - Series 11 - Plan C 1387 Days (MYF - S11 - PI C - 1387 D):
The units of CAPRO - SXI - PI E - 1222 D and MYF - S11 - PI C - 1387 D are listed on BSE. The trading of units of the CAPRO - SXI - PI E - 1222 D and MYF - S11 - PI C - 1387 D will be suspended on BSE with effect from closing hours of trading of July 29, 2020. For the purposes of redemption proceeds, the record date shall be August 3, 2020.

For ICICI Prudential Asset Management Company Limited
Place : Mumbai Sd/-
Date : July 28, 2020
No. 012/07/2020
Authorised Signatory

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprurf.com

BSE Disclaimer: It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not in any way be deemed or construed that the Scheme Information Document (SID) has been cleared or approved by BSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the SID. The investors are advised to refer to the SID for the full text of the Disclaimer clause of the BSE Limited.

Capital Protection Oriented Fund disclaimer: The Scheme offered is "oriented towards protection of capital" and "not with guaranteed returns". The orientation towards protection of the capital originates from the portfolio structure of the scheme and not from any bank guarantee, insurance cover etc. The ability of the portfolio to meet capital protection on maturity to the investors can be impacted in certain circumstances including changes in government policies, interest rate movements in the market, credit defaults by bonds, expenses, reinvestment risk and risk associated with trading volumes, liquidity and settlement systems in equity and debt markets. Accordingly, investors may lose part or all of their investment (including original amount invested) in the Scheme. No guarantee or assurance, express or implied, is given that investors will receive the capital protected value at maturity or any other returns. Investors in the Scheme are not being offered any guaranteed / assured returns.

As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and mobile number to support paper-less communications.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit <https://www.iciciprurf.com> or visit AMFI's website <https://www.amfindia.com>

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

EXCEL REALTY N INFRA LIMITED
(Formerly known as Excel Infoways Limited) CIN-L45400MH2003PLC138568
Registered Office: 31-A, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053.
Tel: 022-26394249 • Fax: 022-26394249 • Email: cs@excelinfoways.com • Website: www.excelinfoways.com
Authorized capital - Rs. 100,00,00,000/- Issued/ Subscribed / Paid-up capital - Rs. 94,04,63,370/-

EXTRACT OF STANDALONE / CONSOLIDATED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2020 (Rs. in Lacs)

Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
	3 Months ended (31/03/2020)	3 Months ended (31/03/2019)	12 Months ended (31/03/2020)	12 Months ended (31/03/2019)	3 Months ended (31/03/2020)	3 Months ended (31/03/2019)	12 Months ended (31/03/2020)	12 Months ended (31/03/2019)
Total income from Operations (net)	349.01	154.64	940.53	1058.48	349.01	154.64	940.53	1058.48
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	-4.00	56.47	14.83	22.82	-289.91	56.44	-271.08	22.82
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	-6.58	56.06	14.83	22.20	-292.49	56.06	-271.08	22.20
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	-2.28	55.91	13.68	22.05	-288.19	58.82	-272.23	22.05
Total Comprehensive Income for the period (comprising profit/loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)	-0.71	55.91	15.25	22.05	0.88	58.87	17.34	22.34
Equity Share Capital	9404.63	9404.63	9404.63	9404.63	9404.63	9404.63	9404.63	9404.63
Reserve (excluding Revaluation Reserves as shown in the balance sheet of previous year)	0.00	0.00	7724.73	7709.48	0.00	0.00	7725.49	7708.15
Earning Per Share (of Rs. 10/- each) (for Continuing and discontinued operations)								
Basic	0.01	0.06	0.01	0.02	0.01	0.06	-0.29	0.02
Diluted	0.01	0.06	0.01	0.02	0.01	0.06	-0.29	0.02

Notes:
1. The above is an extract of the detailed format of quarterly Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulation 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website for BSE Limited www.bseindia.com and National Stock Exchange of India at www.nseindia.com and on the Company's website at www.excelinfoways.com
2. The statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. Beginning 1st April 2017, the Company has for the first time adopted Ind AS with a transition date of 1st April, 2016.
3. The result has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on July 28, 2020.

For Excel Realty N Infra Limited
Sd/-
Lakhmendra Khurana
Chairman & Managing Director

Place: Mumbai
Date: July 28 2020

COSMOS BANK
रिक्करी अँड राईट ऑफ डेव्हलपमेंट
पत्र व्यवहाराचा पत्ता : होरायझन बिल्डिंग, १ ला मजला, रानडे रोड आणि गोखले रोड जंक्शन, गोखले रोड (उत्तर), दार (पश्चिम), मुंबई-४०० ०२८. फोन क्र. ०२२-२४४६०९२/५७/५८

सर्फेसी अँक्ट, २००२ अन्वये ई-लिलाव विक्री सूचना
सिक््युरिटीझेशन अँड रिक्करी अँड राईट ऑफ डेव्हलपमेंट अँड एफ्फोर्समेंट ऑफ सिक््युरिटी इंडेन्टरेट अधिनियम, २००२ सहचलता सिक््युरिटी इंडेन्टरेट (एफ्फोर्समेंट) रुस, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी अन्वये रथावर मनेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.
सर्वसामान्य जनात आणि विशेषतः कर्जदार संस्था द्वारा तिज/त्याचे प्रोग्रावर व हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली रथावर मिळकत ही राधन धनकांडे गृहण आहे, जिचा सांकेतिक कजा दि कॉर्पोरेशन्स को-ऑ. बँक लि. च्या प्राधिकृत अधिकार्यांनी घेतला आहे. ती खालील दिलेल्या संक्षिप्त तपशिलांनुसार बँकेच्या यकनाकीच्या वसुलीकरिता "जे आहे जेथे आहे", "जे आहे जसे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" तत्त्वांने विकण्यात येणार आहे.

कर्जदार आणि हमीदारांचे नाव	मागील सूचना दिनांक दिनांक आणि रक्कम	विक्री/लिलावकरिता तारण मनेचे तपशील	राखीव किंमत	लिलावाचे दिनांक आणि वेळ	निरीक्षणार्थ दिनांक आणि वेळ
कर्जदार : सुधीर बापू सावंत	मागील सूचना दिनांक १२.०८.२०१४	नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आणि ठाणेच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उपजिल्हामध्ये नवी मुंबईतुमें मध्ये मिळकत धारक प्लॉट क्र. ५३, तुमें जी. ई. एस. वर स्थित राधा कुंज नावे ज्ञात इमारतीच्या तळ मजल्यावर प्लॉट क्र. ०२, क्षेत्र मोजमाफित ३२.७९ चौ. मीटर (३५३ चौ. फू. व्हिडअप) +गार्डन क्षेत्र मोजमाफित अंदाजे १५.७९ चौ. मीटर (१७० चौ. फू.) सध सध परिसराची असलेले कॉमन क्षेत्र आणि मुंबिचा वायव्याच्या अधिकार आणि सदर परिसराची असलेले सोडून देण्याचा हक्क सुविधाधिकार आणि पार्किंग उपलब्ध चे सर्व ते भाग आणि विभाग.	₹. १५,००,०००/- (सर्वे पंधरा लाख मात्र)	१८.०८.२०२० दु. १२.०० ते दु. १.००	१०.०८.२०२० स. ११.०० ते सायं. ४.००
हमीदार : १) श्री. अमर शिवराम सावंत २) श्री. सुनिल अन्नानी कासाईकर	₹. ११,५९,८८८.९६ अधिक त्यावरील पुढील व्याज		₹. १,५०,०००/- (सर्वे एक लाख पन्नास हजार मात्र) बोली वाढ किंमत ₹. ५,०००/- (सर्वे पाच हजार मात्र)		

टीप :- १) प्राधिकृत अधिकार्यांकडे ईएमपी फॉर्मस उपलब्ध आहे.
२) ईएमपी धरणा करण्याच्या तपशिलाकरिता कृपया प्राधिकृत अधिकार्यांना संपर्क साधावा.
३) ईएमपी आणि केवायसी दस्तावेज सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ : १०.०८.२०२० रोजी सायं. ४.०० वा.
विक्रीच्या तपशीलावर अटी आणि शर्तीसाठी कृपया तारण धनकांची वेबसाईट म्हणजेच <https://www.cosmosbank.com> किंवा <https://www.auctions.sami.in> मध्ये दिलेली लिंक पाहावी.
सही/-
प्राधिकृत अधिकारी
सर्फेसी अँक्ट-२००२ अन्वये दि कॉर्पोरेशन्स को-ऑपरेटिव्ह बँक लि.

दिनांक : २९.०७.२०२०
ठिकाण : मुंबई

ADITYA BIRLA
UltraTech

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE THREE MONTHS ENDED 30/06/2020

₹ in Crores

Particulars	Three months ended 30/06/2020	Year ended 31/03/2020	Three months ended 30/06/2019
Total Income from Operations	7,912.58	42,768.87	11,554.43
Net Profit for the period (before Taxes and Exceptional Item)	1,313.98	5,242.30	1,893.06
Net Profit for the period before Taxes (after Exceptional Item)	1,156.61	5,242.30	1,893.06
Net Profit for the period after Taxes (after Exceptional Item)	796.31	5,810.46	1,281.27
Total Comprehensive Income for the period (comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax)	783.92	5,792.78	1,264.15
Paid-up equity share capital (Face Value ₹ 10/- Per Share)	288.63	288.63	274.65
Reserves as shown in Audited Balance Sheet of previous year		38,826.85	
Earnings per share (of ₹ 10/- each) (Not Annualised): (for continuing & discontinued operations):			
(a) Basic	27.65	201.61	44.42
(b) Diluted	27.64	201.55	44.40

Notes:
1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 28/07/2020.
2. Exceptional item represents an amount of ₹ 157.37 Crores, booked as a one-time expense during the three months ended 30/06/2020, upon receiving an order dated 17/07/2020, issued by the Hon'ble Supreme Court against the Company's claim of capital investment subsidy, under Rajasthan Investment Promotion Scheme -2003.
3. The Government of India, on 20/09/2019, vide the Taxation Laws (Amendment) Ordinance 2019, inserted a new Section 115BAA in the Income Tax Act, 1961, which provides an option to the Company for paying Income Tax at reduced rates as per the provisions/conditions defined in the said section. The Company is continuing to provide for income tax at the old rates, based on the available outstanding MAT credit entitlement and various exemptions and deductions available to the Company under the Income Tax Act, 1961. However, the Company had applied the lower income tax rates on the deferred tax assets / liabilities to the extent these were expected to be realised or settled in the future period when the Company may be subjected to lower tax rate and accordingly reversed net deferred tax liability of ₹ 2,109.46 Crores during the period ended 31/03/2020.
4. Key Standalone Financial Information:

₹ in Crores

Particulars	Three months ended 30/06/2020	Year ended 31/03/2020	Three months ended 30/06/2019
Total Income from Operations	7,669.74	41,372.02	11,194.09
Net Profit for the period (before Taxes and Exceptional Item)	1,329.20	5,219.76	1,889.99
Net Profit for the period before Taxes (after Exceptional Item)	1,171.83	5,219.76	1,889.99
Net Profit for the period after Taxes (after Exceptional Item)	805.57	5,455.54	1,266.88

5. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results is available on the stock exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.ultratechcement.com.

For and on behalf of the Board of Directors
K.C.Jhanwar
Managing Director

Place : Mumbai
Date : 28/07/2020

UltraTech Cement Limited
Registered Office: 2nd Floor, 'B' Wing, Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400093.
Tel.: 022 6691 7800 Fax.: 022 6692 8109 | Website: www.ultratechcement.com | CIN : L26940MH2000PLC128420

UltraTech CONCRETE
WE MAKE GOOD CONCRETE BETTER

UltraTech CEMENT
The Engineer's Choice

Birla White
THE WHITEST WHITE CEMENT
My kind of design

DISCLAIMER
The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper.

CHANGE OF NAME
I HAVE CHANGED MY NAME FROM QURESHI ZAEHER AH ABAS MD TO JAHIR MOHAMMED ABAS QURESHI AS PER AFFIDAVIT. CL-820 A

CHANGE OF NAME
NOTE
Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME
I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD AKBAR MOHD ASHRAF ANSARI TO MOHAMMED ASHRAF ANSARI AS PER AFFIDAVIT. CL-820 G

I, MAHESEENA DAUGHTER OF RYAZODDIN NAWAZODDIN SHAIKH, HOLDER OF INDIAN PASSPORT NO M1367740, ISSUED AT ABU DHABI ON 12 OCTOBER 2014, PERMANENT RESIDENT OF BLOCK NO 14 11ND FLOOR, GOLDEN PLAZA NEAR OLD FISH MARKET, KALYAN, THANE, MAHARASHTRA AND PRESENTLY RESIDING AT 102, HAMED TOWER, AL NASR STREET, ABU DHABI DO HEREBY CHANGE MY NAME FROM MAHESEENA TO MAHESEENA SHAIKH, WITH IMMEDIATE EFFECT. CL-584

I HAVE CHANGED MY NAME FROM FARIDA MOHAMMAD SALIM SHAIKH TO JAVENDRAN SHRIDHARAN IYER AS PER AFFIDAVIT DATED 27/07/2020. CL-955

Navi Mumbai Municipal Corporation
HEALTH DEPARTMENT
Tender Notice No. -> NMMCM / Health/44/2020 / First Extension
Details of Work :- Re-Tender-1 for Supply of Medicines to NMMC Hospitals.(Syrup oint& Misc.) Group-3

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION
(A Government of Maharashtra Undertaking)
Extension for Tender Notice No./13 of 2020
Extension for Tender Notice No. 13 of 2020, for the following works are published in Daily Free press Journal, Mumbai on 15/06/2020 for detailed below.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that Natwarlal Vestabhai Patel & Deviben Natwarlal Patel both residing at Flat No. F-402, Rajmoti Complex, Chharwada Road, Vapi, Tal. Vapi, Dist Valsad were the original owners of the property being All that piece and parcel of Residential Flat No. F/402 admeasuring 1080.00 sq feet or 100.37 sq meters built up area situated on the fourth floor of the F building known as RAJMOTI COMPLEX constructed on NA land bearing 328paikew admeasuring 4737.00 sq meters out of total land admeasuring 8094.00 situated at Vapi, within the municipal limits of Vapi Nagarpalika, Tal Vapi, Dist Valsad. Thereafter one of the Co owner Natwarlal Vestabhai Patel expired and as per Pedhinama the names of his legal heirs namely Deviben Natwarlal Patel, Parikshitkumar Natwarlal Patel and Yatinkumar Natwarlal Patel all residing at Flat No. F-402, Rajmoti Complex, Chharwada Road, Vapi, Tal. Vapi, Dist Valsad has been entered in the revenue and municipal records and the said legal heirs continues to Keep the said property in mortgage as a collateral security to my client YES BANK LTD and has informed my client that there are no other legal heirs except mentioned in the Pedhinama.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to all that my clients viz. Mrs. Bharatiben Kishoribhai Waghela & Mr. Jigar Kishoribhai Waghela are purchasing Flat No. A-301, on the 3rd Floor, area 47.39 Sq. Meters Built up, in the Society known as Jai Shree Balaji Co-operative Housing Society Ltd., situated at Poona Nagar, Chharin Cross Road Constructed on land bearing Old Survey No. 120, New Survey No. 101, lying, being and Situated at Revenue Village Khari of Bhayander, Bhayander (East), Tal. & Dist. Thane 401 105 from Mr. Vijay Ganpathai Patel, who has represents that (i) Vide unregistered Agreement for Resale dated 03.12.2008 Smt. Kannepalli Sudha Rao W/o Kannepalli Bala Bhaskar Rao, being Vendors sold above said Flat to Mrs. Rajashree Dashrath Kasbe & Mrs. Kusum Dashrath Kasbe, being Purchasers therein. (ii) Vide unregistered Agreement for Resale dated 21.04.2011 Mrs. Rajashree Dashrath Kasbe & Mrs. Kusum Dashrath Kasbe, being Vendors sold above said Flat to Smt. Kantaben G. Patel & Shri. Ganpat Ishwarlal Patel, being Purchasers therein. Now my clients availing Home Loan against said Flat from Aavas Financiers Ltd. (AFL), by way of creating charge on title of the said Flat and shares.

Karnataka Bank Ltd NOTICE U/S 13(2) & (3) OF SARFAESI ACT 2002
Asset Recovery Management Branch Phone : 022-2630490 MB:965495410
1st Floor, Manish Nagar Shopping Centre, Azad Nagar, P.O. Andheri (West), Mumbai - 400053 E-Mail : mumbaiarm@kfbk.com

SITA ENTERPRISES LIMITED
Registered Office: 415-416, Anun Chambers, Tardoo Road, Mumbai - 400034.
CIN : L45202MH1982PLC026737
Email id: sitaenterprises@rediffmail.com Website: http://www.sitaenterprises.com

PUBLIC NOTICE
This Public notice in general hereby informs that my client, Shiv Niketan & Mayani Manor premises CHS Ltd, Plot No. 52-A, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai - 400 069, as recorded states that Deepak Karamchand Shah & Karamchand Chhatrabhuj Shah are the bonafide members and joint owners of Flat no. 25, 4th Floor, Shiv Niketan Bldg, M.V. Road, Andheri East, Mumbai - 400 069, bearing share certificate no. 25 for five shares being no. 121-125. Mr. Karamchand Chhatrabhuj Shah has expired on 31.12.2012, his legal heirs Deepak K. Shah, Mr. Jindas K. Shah, Smt. Lina A. Zaveri, Hina Dhirendra Sofaria, have given no objection to the society for adding the Joint name of Mr. Vardhaman K. Shah in the share certificate. If any person/s having any claim, right, title, interest, objection over the said flat shall inform the undersigned in writing with supporting documents within 15 days from the date of publication or else any such claim by anyone shall not be considered and my client shall have the joint name Mr. Vardhaman K. Shah added in the share certificate. Date: 29/07/2020 Place: Mumbai Sd/- Rajendra Shukla, Advocate 3, Rajyog CHS Ltd, Old Nagardas Road, Andheri (E), Mumbai 400069

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given to the heirs of Late Mr. Niranjan Woody and to the public at large that Late Mr. Om Prakash Gupta had filed Testamentary Suit No. 32 of 2007 ("said Suit") in the Hon'ble Bombay High Court seeking grant of Probate in respect of Will dated 06.05.05 of Late Mr. Dwarakanath Woody, Mr. Gupta has expired and hence my client, Mrs. Geeta Bharathan has filed I.A. No. 1/2020 in the said Suit seeking (a) that Mrs. Geeta Bharathan be impleaded as the Plaintiff in the said Suit No. 32 of 2007 in place and stead of Late Mr. Om Prakash Gupta; (b) that the said Suit No. 32 of 2007 be converted into a suit seeking Letters of Administration in respect of the said Will dated 6th May 2005; (c) that Letters of Administration be granted in respect of the said Will dated 6th May 2005 in favour of Mrs. Geeta Bharathan; (d) further reliefs

Notice is hereby given to all that my clients viz. Mrs. Bharatiben Kishoribhai Waghela & Mr. Jigar Kishoribhai Waghela are purchasing Flat No. A-301, on the 3rd Floor, area 47.39 Sq. Meters Built up, in the Society known as Jai Shree Balaji Co-operative Housing Society Ltd., situated at Poona Nagar, Chharin Cross Road Constructed on land bearing Old Survey No. 120, New Survey No. 101, lying, being and Situated at Revenue Village Khari of Bhayander, Bhayander (East), Tal. & Dist. Thane 401 105 from Mr. Vijay Ganpathai Patel, who has represents that (i) Vide unregistered Agreement for Resale dated 03.12.2008 Smt. Kannepalli Sudha Rao W/o Kannepalli Bala Bhaskar Rao, being Vendors sold above said Flat to Mrs. Rajashree Dashrath Kasbe & Mrs. Kusum Dashrath Kasbe, being Purchasers therein. (ii) Vide unregistered Agreement for Resale dated 21.04.2011 Mrs. Rajashree Dashrath Kasbe & Mrs. Kusum Dashrath Kasbe, being Vendors sold above said Flat to Smt. Kantaben G. Patel & Shri. Ganpat Ishwarlal Patel, being Purchasers therein. Now my clients availing Home Loan against said Flat from Aavas Financiers Ltd. (AFL), by way of creating charge on title of the said Flat and shares. All Persons including legal heirs, claiming any interest in the said Flat or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise whatsoever are hereby required to make the same known to the undersigned at his Office No.3, Tare Compound, Near Krishna Hotel, Dahisar Check Naka, Dahisar (E), Mumbai-400068, within 7 days from the date hereof, failing which it shall be presumed that there is no claim over the said Flat. Sd/- Mr. Kiran E. Kochrekar K. K. ASSOCIATES, Advocates MB : 9820292846 Place : Mumbai Date : 29.07.2020

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the public at large that the Flat No.D/113, at Radha Complex Chs Ltd, at Bhayander East, Tal & Dist Thane, belongs to MR. GANESH RAMCHANDRA PAWAR & MRS. MANGALA GANESH PAWAR. They have purchased the said flat from previous owners MR. BALJEET SINGH GILL & MRS. MANPREET KAUR DALJEETSINGH GILL vide Agreement dated 25/07/2018 duly registered under Sr.No.TNN.7/10700/2018. Originally the said flat was owned jointly by MR. BALJEET SINGH GILL and Late MR. DALJEET SINGH GILL who died on or about 25/02/2018 leaving behind MRS. MANPREET KAUR DALJEETSINGH GILL (widow), MS. CHARANPREET KAUR GILL & MS. ISHPREET KAUR GILL (minor daughters) as the only heirs of the deceased and the society has transferred the 50% share of the deceased in the name of MRS. MANPREET KAUR DALJEETSINGH GILL (widow). Also MRS. MANPREET KAUR DALJEETSINGH GILL (widow) has applied for the succession certification to the District Court Thane at Thane and the same is pending for order. However Members of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said flat of whatsoever nature are hereby advised to place their claim within 15 days from present publication and contact at :Adv Bhakti V Thakur, 404, Cine Heights CHS LTD, Near Canara Bank ATM & Balaji Jewellers, New Golden Nest Road, Bhayander (East), Taluka & District Thane with appropriate written evidences. Please Note that Claims received without written evidences will not be considered. Sd/- Adv. Bhakti V. Thakur Advocate, High Court.

Union Bank of India
SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE ASSETS UNDER THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002

Name of the Borrower and Guarantor/s: 1) M/s. Anudhan Agencies (Borrower/s) Proprietor Ms. Anuradha Bhogle 2) Ms. Sunita Devi Kala (Guarantor) 3) Ms. Anjali Ramchandra Hadji (Guarantor)
Rs. 93,84,486/- (Rupees Ninety Three Lakhs Eighty Four Thousand Four Hundred Eighty Six Only) as per notice along with costs and future interest
Property No.: 1: Flat No 1104, Carpet area 370 Sq.ft., 11th Floor, A-Wing, Building No. 32, Chembur Truuti CHS Ltd., Tilak Nagar, Chembur, Mumbai - 400089.
Date: 29.07.2020
Place: Thane
Authorized Officer, Union Bank of India (erstwhile Corporation Bank)

FORM G - INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST
(Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)
RELEVANT PARTICULARS
1 Name of the corporate debtor: SPG Multi Trade Private Limited
2 Date of incorporation of corporate debtor: 24.02.2006
3 Authority under which corporate debtor is incorporated / registered: Registrar of Companies, Mumbai, Maharashtra.

TRIBHOVANDAS BHIMJI ZAVERI LIMITED
NOTICE OF BOARD MEETING
Pursuant to Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 12th August, 2020, inter-alia to consider and approve the unaudited standalone & consolidated financial results of the Company for the quarter ended 30th June, 2020; and to consider any other business with the permission of the Chair.

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL
MUMBAI BENCH
C.P.(CAA) 945/MB-II/2020
Connected with
C.A.(CAA) 4123/MB-II/2019
In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013) AND
In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other relevant provisions of the Companies Act, 2013. AND
In the matter of the Scheme of Arrangement between Okay Estate Developers Private Limited (Petitioner Company 1/Demerged Company) and Grid InfraDevelopers Private Limited (Petitioner Company 2/Resulting Company) and their respective shareholders.

Okay Estate Developers Private Limited
[CIN: U70100MH1995PTC091260], a company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at 40 Harbour Crest, Tulsiwadi, Mazagon, Mumbai 400 010.
Grid InfraDevelopers Private Limited
[CIN: U45200MH2008PTC185458], a company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at Shop No. 2 & 3, Plot No. 78, Raghunath Vihar, Sector 50E, Seawoods, Nerul Navi Mumbai 400 706.
NOTICE OF HEARING OF PETITION
TAKE NOTICE THAT a Company Scheme Petition filed under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other relevant provisions of the Companies Act, 2013 presented by Okay Estate Developers Private Limited, the Petitioner Company 1 and Grid InfraDevelopers Private Limited, the Petitioner Company 2 for sanctioning Scheme of Arrangement between Okay Estate Developers Private Limited and Grid InfraDevelopers Private Limited and their respective shareholders was admitted by this Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai on 17th July, 2020. The said Petition is fixed for hearing before the said Hon'ble Tribunal on 14th August, 2020 at 10.30 a.m. in the morning or soon thereafter.
ANY PERSON desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Authorised Representative at their address mentioned hereunder, a notice of his intention, signed by him or his Advocate, with his full name and address, so as to reach the Petitioner's Authorised Representative not later than two days before the date fixed for the hearing of the Petition. Where such person seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of the affidavit intended to be used in opposing the Petition, should be filed in Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench at 4th Floor, MTNL Building, G.D. Somani Marg, Cuffe Parade, Mumbai-400 005 and a copy thereof to be served on the Petitioner's Authorised Representative, not less than two days before the date fixed for hearing. A copy of the Petition shall be furnished by the Petitioner's Authorised Representative to any person requiring the same on payment of the prescribed charges.
Dated: This 28th day of July, 2020
Sd/- ZADN & Associates Mr Nitin Gutka Chartered Accountants Authorised Representative for Petitioner Companies Add: 1st Floor, Sadhana Rayon House, Dr D.N.Road, Fort, Mumbai 400 001 e-mail: nitin@zadn.in

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA
TREE AUTHORITY
PUBLIC NOTICE
In accordance with the provision under section 8 (3) (C) of the Maharashtra (Urban Areas) Protection & Preservation of Trees Act 1975 (As modified upto January 2018) 01 proposal from 'C' Ward in Zone I, 01 proposal from 'F/North' Ward in Zone II, 01 proposal from 'H/West' Ward, 02 proposal from 'K/East' Ward in Zone III, i.e. Total 05 proposals are received for getting approval of Tree Authority / Municipal Commissioner, Chairman, Tree Authority for removal of trees.
The information of the trees for cutting / Transplanting in above mentioned proposals is available on mcgm website - www.mcgm.gov.in. - About us Ward / Department Department manuals Gardens & Tree Authority 74 - Adv - 7 days - z - I, II, III
On account of pandemic covid - 19, citizens are requested to send the objections suggestions on E-mail - sg.gardens@mcgm.gov.in on or before Dt. 07.08.2020 only instead of attending hearing personally on Dt. 07.08.2020 Objections / suggestions received after this date will not be entertained which may please be noted.
Sd/- Supdt. of Gardens & Tree Officer
PRO/443/ADV/2020-21
MCGM HELPLINE NUMBER 1800221292 from 9 a.m. to 9 p.m. FOR Homeless/Stranded Migrants/Workers for food & shelters

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to all that my clients viz. Mrs. Bharatiben Kishoribhai Waghela & Mr. Jigar Kishoribhai Waghela are purchasing Flat No. A-301, on the 3rd Floor, area 47.39 Sq. Meters Built up, in the Society known as Jai Shree Balaji Co-operative Housing Society Ltd., situated at Poona Nagar, Chharin Cross Road Constructed on land bearing Old Survey No. 120, New Survey No. 101, lying, being and Situated at Revenue Village Khari of Bhayander, Bhayander (East), Tal. & Dist. Thane 401 105 from Mr. Vijay Ganpathai Patel, who has represents that (i) Vide unregistered Agreement for Resale dated 03.12.2008 Smt. Kannepalli Sudha Rao W/o Kannepalli Bala Bhaskar Rao, being Vendors sold above said Flat to Mrs. Rajashree Dashrath Kasbe & Mrs. Kusum Dashrath Kasbe, being Purchasers therein. (ii) Vide unregistered Agreement for Resale dated 21.04.2011 Mrs. Rajashree Dashrath Kasbe & Mrs. Kusum Dashrath Kasbe, being Vendors sold above said Flat to Smt. Kantaben G. Patel & Shri. Ganpat Ishwarlal Patel, being Purchasers therein. Now my clients availing Home Loan against said Flat from Aavas Financiers Ltd. (AFL), by way of creating charge on title of the said Flat and shares. All Persons including legal heirs, claiming any interest in the said Flat or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise whatsoever are hereby required to make the same known to the undersigned at his Office No.3, Tare Compound, Near Krishna Hotel, Dahisar Check Naka, Dahisar (E), Mumbai-400068, within 7 days from the date hereof, failing which it shall be presumed that there is no claim over the said Flat. Sd/- Mr. Kiran E. Kochrekar K. K. ASSOCIATES, Advocates MB : 9820292846 Place : Mumbai Date : 29.07.2020

PRECIOUS TRADING AND INVESTMENTS LIMITED
CIN- L51900MH1983PLC029176
Registered Office: Ground and 3rd Floor, Prius Infinity, Paranjape B Scheme, Subhash Road, Vile Parle (East) Mumbai- 400 057, Maharashtra Tel- 022-42602400, Fax- 022-42933533, Website: www.ptil.co.in, Email: cs@ptil.co.in
FORM NO. CAA.2
(Pursuant to Section 230(3) and Rule 6 and 7)
BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH
Company Application No. CA(CAA)1017/MB OF 2020
In the matter of the Companies Act, 2013
And
In the matter of Sections 230-232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 read with the Companies (Compromise, Arrangements and Amalgamation) Rules, 2016
And
In the matter of Scheme of Merger of Precious Trading and Investments Limited ("Transferor Company") with Sheth Developers Private Limited ("Transferee Company") and their respective Shareholders
Precious Trading and Investments Limited, a company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at Ground & 3rd Floor, Prius Infinity, Paranjape B Scheme, Subhash Road, Vile Parle (E) Mumbai- 400057
Applciant Company
NOTICE AND ADVERTISEMENT OF NOTICE OF THE MEETING OF EQUITY SHAREHOLDERS
Notice is hereby given that by an Order dated July 14, 2020, the Special Bench, Mumbai of Hon'ble National Company Law Tribunal ("Tribunal") has directed a meeting of the Equity Shareholders of the Applicant Company to be held for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification, the Scheme of Merger between Precious Trading and Investments Limited ("the Transferor Company") with Sheth Developers Private Limited ("the Transferee Company") and their respective Shareholders.
In pursuance of the said Order and as directed therein, further notice is hereby given that a meeting of Equity Shareholders of the Applicant Company will be held at the Registered office of the Company at Precious Trading and Investments Limited, Ground and 3rd Floor, Prius Infinity, Paranjape B Scheme, Subhash Road, Vile Parle (East) Mumbai - 400057 on 29th August, 2020 at 10.30 a.m. at which time and place the Equity Shareholders of the Applicant Company are requested to attend the meeting.
Copies of the Scheme and the Statement under Section 230 read with Section 232 of the Companies Act, 2013 can be obtained free of charge at the registered office of the Applicant Company or at the office of its advocates, M/s. Ajit Singh Tawar & Co., Correspondence: Flat No. 14, 3rd Floor, Building No. 2, Puspa Vihar Co-op. Hsg. Society, near Colaba Post Office, Colaba, Mumbai - 400 005. Persons entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy, provided that all proxies in the prescribed form are deposited at the registered office of the Applicant Company at 3rd Floor, Prius Infinity, Paranjape B Scheme, Subhash Road, Vile Parle (East) Mumbai - 400057 not later than 48 hours before the meeting.
Forms of proxy can be had at the registered office of the Applicant Company.
Hon'ble Tribunal has appointed Mr. Sharad Doshi, Independent Director and failing him Mr. Yogesh Bafna, Additional Director of the Company as the Chairperson of the said meeting of the Equity Shareholders. The above mentioned Scheme, if approved by the Equity Shareholders at the meeting, will be subject to the subsequent approval of the Tribunal.
Pursuant to the directions issued by Hon'ble Tribunal, and in accordance with the provisions of Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013, read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR Regulations"), the Equity Shareholders of the Applicant Company have been given an option to vote on the Resolution of the Scheme as per draft proposed in the Notice dated July 17, 2020 issued in connection with the Meeting by way of Postal Ballot or through remote e-Voting facility provided by our Registrar and Transfer Agent M/s. Bigshare Services Private Limited ("Bigshare") and in this regard, the Shareholders may note that:
1. On July 27, 2020, the Applicant Company has completed dispatch of Notice of the meeting setting out draft Resolution along with annexures thereto including Postal Ballot Form to all the Equity Shareholders of the Applicant Company, as at the cut-off date of close of business on Friday, July 17, 2020 at their registered addresses in the permitted mode.
2. The Voting period for casting of vote by way of Postal Ballot and Remote e-voting will commence on Thursday, July 30, 2020 at 9.00 a.m. and end on Friday, August 28, 2020 at 5.00 p.m. The remote e-voting facility shall be disabled and shall not be allowed thereafter. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.
3. A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on July 24, 2020 ("the cut-off date") only shall be entitled to avail the facility of remote e-voting or postal ballot or voting at the meeting through ballot paper. Any person who acquires shares of the Applicant Company and becomes the member of the Applicant Company after the cut-off date i.e. close of business on July 24, 2020 shall not be eligible to vote either through remote e-voting or postal ballot or voting at the meeting through ballot paper at the Meeting.
4. Member(s) can opt only for one mode of voting. If a Member has opted for remote e-Voting, then he/she should not vote by Postal Ballot and vice-versa. However, in case Members cast their vote both via Postal Ballot and remote e-Voting, then voting through remote e-Voting shall prevail and voting done by Postal Ballot shall be treated as invalid.
5. Members who have cast their votes either through Postal Ballot or through remote e-voting may attend the meeting but shall not be allowed to vote on Poll at the Meeting.
6. A person who has acquired shares and become member of the Applicant Company after the dispatch of notice and holding shares as of cut-off date i.e. close of business on July 24, 2020 may obtain the user ID and password by sending a request at Bigshare. However, if you are already registered for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot Password" option available on www.evotingindia.com
7. Shareholders may cast their vote on the proposed resolution by way of Postal Ballot by delivering duly filled and signed Postal Ballot Form at the Registered Office of the Applicant Company on or before 5.00 P.M. on Friday, August 28, 2020. The Postal Ballot Form received after this date and time will be strictly treated as if reply from the Member has not been received.
8. Any member who has not received the Postal Ballot form may apply to the Applicant Company and obtain a duplicate thereof by sending email to cs@ptil.co.in.
9. The facility for voting through ballot or polling paper shall be available at the Meeting and the members attending the meeting who have not already cast their vote by Postal Ballot or remote e-voting shall be able to exercise their right at the meeting.
10. Notice of the Meeting is available on Applicant Company's website www.ptil.co.in and also on website of Bigshare at www.bigshareonline.com apart from the website of BSE Limited.
11. As directed by the Hon'ble Tribunal, Mr. Prakash Shenoy or failing him Mr. Anil C. Shah, Partners, SAP & Associates, Company Secretaries, shall act as Scrutinizer to scrutinize the votes cast either electronically through remote e-voting or on Postal Ballot or on Poll at the Meeting.
12. Results of voting will be declared at the Registered Office of the Applicant Company immediately upon receipt of Scrutinizer's report on the Voting by way of Postal Ballot, Remote e-Voting and Voting by Ballot at the meeting scheduled on Saturday, August 29, 2020. The details of the voting results shall also be displayed on the website of the Applicant Company, www.ptil.co.in and also on website of Bigshare at www.bigshareonline.com besides being sent to BSE Limited.
13. Members may contact the Applicant Company by calling on 022-42602400 or by email at cs@ptil.co.in for any queries / grievances in connection with the voting.
Dated this 29th day of July, 2020 at Mumbai
Sharad Doshi (DIN - 06968835)
Chairperson appointed for the meeting